

सेवापूर्व / सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमानंतर  
खार्डाच्या दरात व व्याख्यात्यांच्या मानवनाम  
सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र. आयएएस २००५/प्र.क्र.१५७/का.९  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : २९ सप्टेंबर, २००७

- बाबा :
- १) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र.टिआरआय - १०९३/प्रशिक्षण दर/  
प्र.क्र.४६/का.५, दिनांक २४ ऑक्टोबर, २०००
  - २) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे  
यांचे पत्र क्र.आसंप्रस /प्रशि/ प्र.क्र. / का.४/३०९६, दिनांक २७ डिसेंबर, २००६
  - ३) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे  
यांचे पत्र क्र.आसंप्रस /प्रशि/ प्र.क्र. / का.४/३४३, दिनांक १२ फेब्रुवारी, २००७
  - ४) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे  
यांचे पत्र क्र.आसंप्रस /प्रशि/ प्र.क्र. / का.४/१२४, दिनांक ४ जून, २००७
  - ५) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे  
यांचे पत्र क्र.आसंप्रस /प्रशि/ प्र.क्र. / का.४/२२७, दिनांक ३१ ऑगस्ट, २००७
  - ६) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे  
यांचे पत्र क्र.आसंप्रस /प्रशि/ प्र.क्र. / का.४/२२८, दिनांक ४ सप्टेंबर, २००७

शासन निर्णय : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे मार्फत सेवांतर्गत व सेवापूर्व प्रशिक्षण सत्रे तसेच नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमांच्या दरांमध्ये संदर्भाकित दिनांक २४ ऑगस्ट, २००० च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली होती. त्यास आता मोठा कालायधी उलटून गेल्याने संदर्भाकित पत्रान्वये सदर दरात वाढ करण्याची मागणी आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्याकडून शासनाकडे करण्यात आली. त्यानुसार खालीलप्रमाणे सुधारीत दर निश्चित करण्यात येत आहेत :-

क्र.	वाबा	सत्याचे प्रवर्णित दर	सुधारित वालीचे दर
अ)	सेवांतर्गत प्रशिक्षण		
१	व्याख्यात्यांचे मानधन	प्रतितास (६० मिनीटे) रुपये १००/-	प्रतितास (६० मिनीटे) रुपये २००/-
२	व्याख्यात्यांचा प्रवास खाच	निरक	रुपये १००/-
३	शोषणिक साहित्य	रुपये ३००/- (प्रति लाभार्थी)	रुपये ५००/-
४	आकर्षिक खाच	रुपये ३०००/-	रुपये ५०००/-
ब)	सेवापूर्व प्रशिक्षण		
१	व्याख्यात्यांचे मानधन	प्रतितास (६० मिनीटे) रुपये १००/-	प्रतितास (६० मिनीटे) रुपये २००/-
२	व्याख्यात्यांचा प्रवास खाच	निरक	रुपये १००/-

L.R. २००७१००९९५९७४३००९

३	प्रशिक्षणार्थीचा दैनिक भत्ता	रुपये ६०/-प्रति लाभार्थी	रुपये १५०/-
४	प्रशिक्षणार्थी प्रवास भाडे	रुपये ३००/-प्रति लाभार्थी	रुपये ६००/-
५	शैक्षणिक साहित्य	रुपये ३००/-प्रति लाभार्थी	रुपये ७००/-
६	आकस्मिक खर्च	रुपये ३०००/-	रुपये ५०००/-
क्र.	बाब्ब	सख्याब्जे प्रबंधित दर	
क)	आदिवासी युवक व युवती नेटवर्क शिविर		सुद्धारित बांधीव दर
१	व्याख्यात्याचे मानधन	प्रतिसास (६० मिनीटे) रुपये १००/-	प्रतिसास (६० मिनीटे) रुपये २००/-
२	व्याख्यात्याचा प्रवास खर्च	निरंक	रुपये १००/-
३	प्रशिक्षणार्थीचा दैनिक भत्ता	रुपये ६०/- प्रति लाभार्थी	रुपये १५०/-
४	शैक्षणिक साहित्य	रुपये ३००/-प्रति लाभार्थी	रुपये ७००/-
५	प्रशिक्षणार्थी प्रवास भाडे	रुपये ३००/-प्रति लाभार्थी	रुपये ६००/-
६	आकस्मिक खर्च	रुपये ३०००/-	रुपये ५०००/-

२. या दरील खर्च "मागणी क्र. टी-५, २२२५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण - पंथवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना - ०२ - अनुसूचित जमातीचे कल्याण - ०१ - संचालन व प्रशासन (४) नियाजन व संनियत्रण शाखा, जनजाती संशोधन व प्रशिक्षण संस्था (ए) राज्य योजना (२२२५ १८५८) (बी) केंद्र पुरस्कृत योजना (२२२५ १८६७)" या लेखाशिर्खाली टाकावा.

३. हा शासन निर्णय दित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ४४०/०७/व्यय-१४ दिनांक ११ सप्टेंबर, २००७ अन्यथे निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांदाने,

*(र. डॉ. आर.)*  
~~अवर सचिव~~

ग्रन्त,

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक

सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर

महालेखापाल, लेखापरीक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १

महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १

महालेखापाल, लेखापरीक्षा, महाराष्ट्र राज्य, नागपूर - २

महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र राज्य, नागपूर - २

जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे

दित्त विभाग,(व्यय-१७/ व्यय-१४ / अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई

अवर सचिव, कार्यासन-१४, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

सर्व कक्ष अधिकारी / अवर सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा.सचिव आदिवासी विकास विभाग यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती का.०.८ अ.प्रितान्त्रि विकास, मंत्रालय, मुंबई.